

बाष्पके संचालनालयातील उपसंचालक,
बाष्पके, गट-अ यांचा परिविक्षा कालावधी
समाप्त करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय, क्रमांक.बाष्पके-०९१५/प्र.क्र५४/कामगार-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १ ऑगस्ट, २०१७

- संदर्भ:-** १) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पत्र क्र. ४९३/५८५/१५-अ, दिनांक २४ ऑक्टोबर, २०११
२) शा.नि.एसबीई-१०२००८/प्र.क्र.२२२८/कामगार-१, दिनांक १० मे, २०१३
३) प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, यांची दिनांक १५ सप्टेंबर, २०१५
आणि दि.१७ जुलै, २०१७ ची पत्रे
४) प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, यांचे दिनांक ३१ जुलै, २०१७ चे पत्र

प्रस्तावना:-

उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील आयोगाच्या शिफारशीनुसार संदर्भ क्र.(२) येथील शासन निर्णयान्वये एकूण-४ उमेदवारांची परिविक्षाधिन उपसंचालक, बाष्पके म्हणून बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर अधिकाऱ्यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव प्रभारी संचालक,बाष्पके संचालनालय यांचेमार्फत शासनास संदर्भ क्र. ३ येथील दिनांक १५/९/२०१५ च्या पत्रान्वये प्राप्त झाला होता. तथापि, सदर उमेदवारांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या मूळ अर्ज क्र ८२७/२०११ या न्यायालयीन प्रकरणाचा मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा अंतिम निर्णय येणे बाकी होते म्हणून त्यावेळी त्या प्रस्तावावर कार्यवाही होवू शकलेली नव्हती. आता मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने सदर न्यायालयीन प्रकरणी दि.१४/०६/२०१७ रोजी अंतिम निकाल दिला आहे. त्यानुसार सदर उमेदवारांची निवड व शासनाने केलेली त्यांची नियुक्ती मा.न्यायाधिकरणाने वैध ठरविली आहे. सदर न्यायनिर्णयाच्या आधारे उक्त-४ उपसंचालक,बाष्पके यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.

शासन निर्णय:-

बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवर उप संचालक गट-अ, या पदावर सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या ४ उमेदवारांना संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये २ वर्षांच्या परिविक्षा कालावधीवर परिविक्षाधिन अधिकारी म्हणून, मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर प्रलंबित मूळ अर्ज क्र.८२७/२०११ या प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून, नियुक्ती देण्यात आली आहे. आता सदर न्यायालयीन प्रकरणाचा न्यायनिर्णय प्राप्त झाला असून त्यानुसार, सदर निवड व नियुक्ती ही मा.न्यायाधिकरणाने वैध ठरविली आहे. सदर चारही अधिकाऱ्यांची मुल्यांकन अहवालांसह परिपूर्ण माहिती बाष्पके संचालनालयाकडून संदर्भ क्र.(३) व (४) अन्वये शासनास प्राप्त झाली आहे. नियुक्ती आदेशातील अटीनुसार २ वर्षांचा परिविक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केलेल्या खालील चार उमेदवारांचा परिविक्षा कालावधी त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या दिनांकापासून समाप्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अ. क्र.	अधिकार्यांचे नाव	नियुक्ती आदेशाचा दिनांक	शासन सेवेत रुजू झाल्याचा दिनांक	परिविक्षा कालावधी समाप्ती दिनांक
१	श्री.सं.स.कुंभार उपसंचालक, बाष्पके	१०/०५/२०१३	१३/०५/२०१३	१२/०५/२०१५
२	श्री.सं.श.सोळंके उपसंचालक, बाष्पके	१०/०५/२०१३	१४/०५/२०१३	१३/०५/२०१५
३	श्री.मु.शां. शेख उपसंचालक, बाष्पके	१०/०५/२०१३	१३/०५/२०१३	१२/०५/२०१५
४	श्री.म.रा.देशमुख उपसंचालक, बाष्पके	१०/०५/२०१३	१६/०५/२०१३	१५/०५/२०१५

त्यानुसार सदर दिनांकापासून उक्त अधिकार्यांना उपसंचालक पदावर नियमित नियुक्ती देण्यात येत आहे.

२. प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई यांनी ही बाब सर्व संबंधिताना कळवून उपरोक्त अधिकार्यांच्या सेवापुस्तकात योग्य ती नोंद घेण्याची कार्यवाही करावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०८०२१२१६५१७८१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(मं. र. कर्णिक)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन, प्लॉट नं. सी-२०, ब्लॉक नं.ई. बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पुर्व) मुंबई-४०० ०५१.

प्रत,

१. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, (स्वतंत्र पत्राने)
२. मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव
३. मा.प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक
४. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
५. निवासी लेखाधिकारी, मुंबई
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
८. सर्व सह संचालक/उप संचालक/सर्व संबंधित अधिकारी,
द्वारा: प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन, प्लॉट नं. सी-२०,
ब्लॉक नं.ई. बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पुर्व) मुंबई-४०० ०५१.
९. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
११. निवडनस्ती कार्यासन-कामगार-१